

SBI Vapi Industrial Township Branch, Near GIDC Police Station, Opp. Fire Station, GIDC Vapi, District - Valsad, Pincode - 396195 Ph.: 7600039368, Email. sbi.01658@sbi.co.in

POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the State Bank of India VAPI IT Branch under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 12.02.2021 calling upon the Borrower The SHRI KRISHNA HARISHCHANDRA AROLKAR to repay the amount mentioned in the notice being Rs. 34,20,172.31 (Rupees Thirty Four Lakhs Twenty Thousands One Hundred Seventy Two and Thirty One Paise only) as on 11/02/2021 with further interest and incidental expenses, within 60 days from the date of receipt of the said notice. In this matter customer was also served notice through paper publication, dated 10-April-2021.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Guarantor and the public in general that the undersigned has taken **symbolic possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 30th day of JUNE of the year 2021.

The Borrower / Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of **Rs.34,20,172.31 (Rupees Thirty Four Lakhs Twenty Thousands One Hundred Seventy Two and Thirty One Paise only)** as on 11/02/2021 with further interest and incidental expenses, costs, etc. thereon.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY
Property owned by: SHRI KRISHNA HARISHCHANDRA AROLKAR
 All that piece and parcel of N.A Land, Residential Flat no F-204, admeasuring 1101 Sq. Ft. i.e. 102.28 Square metres, lying and located on 2nd Floor of the "F" building known as **"LAKE VIEW RESIDENCY"**, constructed on being Non-Agriculture Land bearing survey No. 3457/2010, admeasuring 205.46/- Sq. Metres in which on North side plant is passed off the "F" building which is admeasuring 1100 Sq. mtrs situated at Vapi within the village limits of Durgar Nagar Palika, Taluka Vapi District Valsad, State Gujarat and, India having boundaries as under - Bounded: East-PASSAGE, West - OPEN SPACE, North: FLAT NO. 205, South: FLAT NO. 203
 Date : 30-06-2021
 Place : Vapi (Chief Manager & Authorized Officer)

SHRI KRISHNA DEVCON LIMITED
 Registered Office: "Sri Krishna" 805/806, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West, Mumbai MH 400053 IN
 Corporate Office: MZ - 1 & 2, Starlit Tower, 29, Y N Road, Indore MP 452001 IN
 Ph.: (Mumbai) + 91-22- 26732940 & (Indore) + 91-731- 3018689 • E mail: shrikrisnaelectra@gmail.com & info@shrikrisna.com • Website: www.shrikrisnadevconlimited.com • CIN: L67190MH1993PLC075295 (Rs. In Lakhs except EPS)

EXTRACT FROM THE STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended	For the Year ended	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended	For the Year ended
		March 31, 2021	March 31, 2020	March 31, 2021	March 31, 2020	March 31, 2021	March 31, 2021	March 31, 2021	March 31, 2020
1.	Total Income from Operations (gross)	524.26	510.61	2,003.45	1,701.63	524.26	510.61	2,003.45	1,701.63
2.	Net Profit/(Loss) before Exceptional items and Tax	48.49	44.74	487.40	167.79	48.49	44.74	487.40	167.79
3.	Net Profit/(Loss) for the period before tax	48.49	44.74	487.40	167.79	48.49	44.74	487.40	167.79
4.	Net Profit/(Loss) for the period after tax	26.49	31.53	353.98	119.84	26.49	31.53	353.98	119.84
5.	Total Comprehensive Income for the period	26.49	31.53	353.98	119.84	26.49	31.53	353.98	119.84
6.	Equity Share Capital (Rs. 10/- each)	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00
7.	Earnings Per Share (Rs. 10/- each)								
	1. Basic EPS:	0.09	0.11	1.26	0.43	0.09	0.11	1.26	0.43
	2. Diluted EPS:	0.09	0.11	1.26	0.43	0.09	0.11	1.26	0.43

Notes:
 1. The above Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021 have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at its meeting held on June 29, 2021.
 2. Figures for previous period have been regrouped/reclassified wherever necessary to make them comparable with figures of the current period ended March 31, 2021.
 3. The above is an extract of the detailed format of Audited Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Quarterly Financial Results is available on the BSE Limited's website i.e. <http://www.bseindia.com> and also on the company's website i.e. <http://shrikrisnadevconlimited.com> at URL: <http://shrikrisnadevconlimited.com/financial-results/>.

For and on behalf of the Board of Directors
 Sd/-
 Sunil Kumar Jain
 (Managing Director)

Place : Indore
 Date : June 29, 2021

SONATA SOFTWARE LIMITED
 CIN : L72200MH1994PLC082110
 Registered Office: 208, T V Industrial Estate, 2nd Floor, S K Ahire Marg, Wari, Mumbai - 400 030.
 Corporate Office: 14, APS Trust Building, Bull Temple Road, N. R. Colony, Bengaluru-560 004.
 Tel: 91-80-67781999, Fax: 91-80-2661 0972.
 E-mail: info@sonata-software.com, website: www.sonata-software.com

NOTICE
Sub: Transfer of Equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (Rules) and amendments made thereto, the **Interim dividend declared during the Financial Year 2014-15** which remained unclaimed for a period of seven consecutive years will be transferred by **Sonata Software Limited** ("Company") to Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority") and the Equity Shares pertaining to the aforesaid Dividend account will consequently be transferred to IEPF Authority in October, 2021.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority under the said Rules for taking appropriate action(s) and the details of such shareholders are uploaded on the website of the Company at <https://www.sonata-software.com/about-us/investor-relations>.

In this connection, please note the following:
 a) In case you hold shares in physical form: Duplicate share certificate (s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate (s) which stand registered in your names and held by you, will stand automatically cancelled.
 b) In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF.

In the event, valid claim is not received from you on or before 30th September, 2021, the Company will proceed to transfer the Equity shares in favor of IEPF without any further notice. Please note that the concerned shareholders can claim the shares from IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the same, duly signed (as per the specimen signature recorded with the Company/RTA), along with the requisite documents enumerated in Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company. Please also note that no claim shall lie against the Company in respect of shares/unclaimed dividend transferred to IEPF pursuant to the said Rules.

For claiming unclaimed/unpaid dividend the shareholders may contact the Registrar and Transfer Agent, M/s KFin Technologies Private Limited (Formerly Karvy Fintech Private Limited) Unit: Sonata Software Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032 Phone: +91 040-67161591, email: einward.ris@kfinfintech.com.

For Sonata Software Limited
 Mangal Kulkarni
 Company Secretary,
 Place : Bengaluru
 Compliance Officer & Head-Legal

SARDA PAPERS LIMITED
 CIN: L5110MH1991PLC061164
 Regd. Office & Works: Plot No. A/70, MIDC, Sinnar, Dist. Nashik - 422103 (Maharashtra)

Extract of Standalone Financial Results for the Quarter / Year Ended March 31, 2021

(Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
	31-Mar-21 (Unaudited)	31-Mar-21 (Audited)	31-Mar-20 (Unaudited)
Total Income from operations (Net)	0.03	0.60	4.92
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(1.63)	(8.73)	1.19
Net Profit / (Loss) for the period after tax (After extraordinary items)	(1.63)	(8.73)	1.19
Equity Share Capital	311.89	311.89	311.89
Reserves (Excluding Revaluation Reserve)	(320.46)	(320.46)	(311.73)
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
(a) Basic	(0.05)	(0.28)	0.04
(b) Diluted	(0.05)	(0.28)	0.04

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results vide Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the BSE Website (www.bseindia.com) and on the Company's Website (www.sardapapers.com)

For SARDA PAPERS LIMITED
 Sd/-
 Manish D Ladage
 Director
 DIN: 00082178

Place: Mumbai
 Date: 30th June, 2021

JM Financial Asset Reconstruction Company Limited
 (Formerly known as JM Financial Asset Reconstruction Company Private Limited)
 Corporate Identity Number: U97190MH2019PLC174295
 Regd Office: 7th Floor, Energy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025
 Phone: (+91)22-6154-8047/6154-8600; Email: info@jmfarc.com; Website: jmfarc.com

POSSESSION NOTICE
(UNDER RULE 8(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002)
[For Immovable Property]

Whereas, The Authorised Officer of State Bank of India (SBI) and Axis Bank Ltd (ABL), under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 (hereinafter referred to as the "Said Rules"), issued demand notices dated 17.12.2018 (SBI), and dated 28.08.19 (ABL) calling upon the borrower Shri. Shivkumar Poly-Term Ltd. and the guarantors Mr. Mukeshkumar and Mrs. RamniranjanRula collectively referred to as "Guarantors"), to repay the amount as mentioned in the said notice being Rs. 2,12,47,93,328.19/- (Rupees Two hundred Twelve Crores Forty Seven Lakhs Ninety Three Thousand Three Hundred Twenty Eight and Paise Nineteen Only) as on 16.12.2018 (for SBI) and Rs. 29,76,51,494/- (Rupees Twenty Nine Crores Seventy Six Lakhs Fifty One Thousand Four Hundred and Ninety Four only) as on 31.07. 2019 (for ABL), together with interest at contractual rate and expenses, costs, charges etc. due thereon till the date of payment within 60 days from the date of receipt of the respective notices.

Subsequently, State Bank of India and Axis Bank Ltd assigned the financial assets pertaining to the Borrower together with underlying security interest created therefor along with all right, title and interest thereon in favour of JM Financial Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as Trustee of JMFARC - Textile Gama - I - Trust (hereinafter referred to as "JM Financial ARC") vide assignment agreements dated 19.04.2021 (SBI) and 26.03.2021 (ABL).

The Borrower and Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and Guarantors and the public in general that the undersigned, being the Authorized officer of JM Financial ARC has taken possession of the hypothecated assets/mortgaged property described in the Schedule herein below (hereinafter referred to as "Said Property") in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 28th day of June of the year 2021.

The Borrower and Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Said Property and any dealings with the Said Property will be subject to the charge of JM Financial ARC for an amount of Rs. 2,12,47,93,328.19/- (Rupees Two hundred Twelve Crores Forty Seven Lakhs Ninety Three Thousand Three Hundred Twenty Eight and Paise Nineteen Only) as on 16.12.2018 (as assignee of SBI) with further interest thereon at contractual rates plus other charges and costs thereon from 17.12.2018 till the date of repayment and Rs. 29,76,51,494/- (Rupees Twenty Nine Crores Seventy Six Lakhs Fifty One Thousand Four Hundred and Ninety Four only) as on 31.07.2019 (as assignee of ABL), with further interest thereon at contractual rates plus other charges and costs thereon from 01.08.2019 till the date of repayment.

The Borrower and Guarantor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Schedule
DESCRIPTION OF THE IMMOVABLE AND MOVEABLE PROPERTY

Sr. No.	Particulars of the Property
1	All those piece and parcels of land admeasuring 3000 square meters bearing Plot No.44, in the Government Industrial Estate Masat, consisting of Revenue Survey No. 173/part within the village limits of Samantwari, Taluka Dadra & Nagar Haveli in the Registration district Dadra & Nagar Haveli and sub district Silvasa or thereabouts together with the structure constructed/to be constructed thereon and bounded as follows that is to say: On or towards the East: Plot No.26, On or towards the West: 12.5 wide road, On or towards the North: Land and Survey No. 173/part and boundary and Industrial Estate, On or towards the South: 15.0 Wide Road.
2	Description of Moveable Properties: A.The whole of the Current Assets of the Borrower namely, Stocks of Raw Materials, Stocks in process, Semi-Finished and Finished Goods, Stores and Spares not relating to Plant and machinery (Consumable store and Spares), and all other moveables assets: Bills Receivable and Book Debts, both present and future whether lying loose or in cases or stored in or about the Borrower's factories, premises and godowns or at any other place including the lease units tie-up units or in transit or wheresoever else the same may be now belonging or to that may at any time, during the continuance of this security belong to the borrower or be held by any party to the order or disposition of the Borrower or in the course of transit or on high seas or on order or delivery, howsoever and wheresoever in the possession, power and control of the Borrower B.All the Plant and Machinery, machinery spares, tools and accessories and other moveable assets, stores and spares to plant and machinery electrical and other installations, furniture, fixtures, fittings, conditions, vehicles, trolleys, office equipments and other moveables both present and future, and whether installed or not and whether lying loose or in cases or stored in or about to be installed or lying whether loose or in cases or being in or upon or about the Borrower's factories, premises and godowns at Plot No. 44, at Masat, Silvasa in the union territory of Dadra and Nagar Haveli, or wheresoever else the same may be, now belonging to or that may be held by any party to the order or disposition of the Borrower or in the ordinary course of transit on high seas or on order of delivery however and wheresoever in the possession or control of the Borrower and either by way of substitution or addition.

Authorised Officer
 JM Financial Asset Reconstruction Company Limited, acting in the capacity as trustee of JMFARC - Textile Gama - I - Trust

Date: 28.06.2021
 Place : Silvasa

SUPREME ENGINEERING LIMITED
 R-223, MIDC Complex, Thane Belapur, Rabale, Navi Mumbai - 400 701
 Email Id: cs@supremesteels.com; Tel: +91 9167332291 Website: www.supremesteels.com
 CIN : L99999MH1987PLC043205

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

(Rs. In Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2021 Audited	31.12.2020 Unaudited	31.03.2020 Audited	31.03.2020 Unaudited
1	Total Income from Operations	2978.40	2797.32	6304.86	7299.85
2	Net Profit/Loss for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	422.85	-228.97	888.25	-312.88
3	Net profit/Loss for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	422.85	-228.97	888.25	-312.88
4	Net profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	449.21	-225.19	872.78	-295.44
5	Total comprehensive income/loss for the period (comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	449.44	-221.52	878.02	-294.75
6	Paid Up Equity Share Capital (Equity shares of Rs. 10 each)	2499.50	2499.50	2499.50	2499.50
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	2273.10	2567.85	2273.10	2567.85
8	Earning per Equity share (Face Value Rs. 10 each)				
	Basic	0.09	-0.05	0.17	-0.06
	Diluted	0.09	-0.05	0.17	-0.06

Notes:
 1. The above Audited Financial Results reviewed by the Audit Committee, were approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 30th June, 2021.
 2. Results for the quarter ended and year ended 31st March, 2021 are audited by the statutory auditor of the Company in compliance with Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 3. The Company does not have separate reportable segment as per IND AS 108-Operating Segments.
 4. Proceeds from Initial Public Offer of equity shares have been utilised as under:

Particulars	Amount allotted for object of the issue as disclosed in the Offer Document	Actual Utilisation till 31 st March, 2021	Balance amount to be utilised	Deviation (if any)
Part finance the Working Capital Requirement	700.00	700.00	0	0
Part repayment of High Cost Debt	467.12	467.12	0	0
Capital Expenditure	95.07	43.18	51.89	0
General Corporate Purpose	300	300	0	0
IPO Issue Expenses	213.33	213.33	0	0
Total	1775.52	1773.63	51.89	0

On behalf of the Board
 For Supreme Engineering Limited
 Sd/-
 Sanjay Chowdhri
 Chairman and Managing Director
 DIN-00095990

Place: Navi Mumbai
 Date: 30.06.2021

ENERGY DEVELOPMENT COMPANY LIMITED
 CIN : L85110KA1995PLC017003
 Regd. Office : Village - Hulugunda, Taluka - Somawapet, Dist - Kodagu, Karnataka - 571233
 E-mail: edclca@edclgroup.com; Website : www.edclgroup.com

Extract of the Standalone and Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2021

(₹ In Lakhs)

Sl. No.	Particulars	Standalone		Consolidated	
		Quarter ended 31.03.2021	Year ended 31.03.2021	Quarter ended 31.03.2020	Year ended 31.03.2020
1	Total income from operations	50.55	1,137.05	81.59	1,077.30
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(246.30)	(44.06)	(233.90)	(274.41)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or extraordinary items)	(246.30)	(44.06)	(233.90)	(274.41)
4	Net profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(204.73)	(49.50)	(215.19)	(300.57)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(191.47)	(39.55)	(223.37)	(305.00)
6	Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10/- each)	4,750.00	4,750.00	4,750.00	4,750.00
7	Other Equity	11,269.53	11,269.53	11,309.08	11,309.08
8	Earning Per Share (before extraordinary items) (of ₹10/- each)				
	Basic:	(0.43)	(0.10)	(0.45)	(0.63)
	Diluted:	(0.43)	(0.10)	(0.45)	(0.63)

Note:
 1) The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com) and (www.bseindia.com) and on the Company's website (www.edclgroup.com)

For and on behalf of the Board of Directors of
 Energy Development Company Limited
 Vinod Kumar Sharma
 Executive Director
 DIN:02879206

Place : New Delhi
 Date : 30.06.2021

MARKSANS PHARMA LIMITED
 CIN: L24110MH1992PLC066364
 Regd. Office: 11th Floor, Grandeur, Veera Desai Extension Road, Oshiwara, Andheri (West), Mumbai - 400053.
 Phone: 022 4001 2000; Fax: 022 4001 2011
 Website: www.marksanspharma.com;
 E-mail: companysecretary@marksanspharma.com

CORRIGENDUM TO EGM NOTICE

We draw kind attention of all concerned towards our Notice dated 15th June, 2021 calling an Extra-ordinary General Meeting of the Company (NOTICE) to be held on Friday, the 9th July, 2021 through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC) at 9.00 a.m. sent through permitted mode on 16th June, 2021.

This is with regard to Clause VII of Item No. 1 of the Explanatory Statement annexed to the NOTICE.

In the table of the said Clause VII of Item No. 1 of the Explanatory Statement in column no. 3, Identity of Ultimate Beneficial Owners of OrbiMed Asia IV Mauritius FVCI Limited is wrongly mentioned as NA. The said table is reproduced hereinbelow with identity of ultimate beneficial owners of OrbiMed Asia IV Mauritius FVCI Limited:

VII. Identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the shares proposed to be allotted and/ or who ultimately control the proposed allottees, the percentage of post preferential issue capital that may be held by them:

Sr. No.	Name & Category of proposed allottee	Identity of Ultimate Beneficial Owners	No. & % of equity shares held prior to the preferential allotment		No. of warrants to be issued and allotted		No. & % of equity share post issue (After exercise of Warrants)*	
			No. of shares	%	No. of warrants	No. of shares	%	
	Promoter							
1	Mr. Mark Saldanha	NA	19,74,91,553	48.25	10,00,000	19,84,91,553	43.18	
	Non-Promoter							
2	OrbiMed Asia IV Mauritius FVCI Limited	1. Sam Block III 2. Ryan Loggie 3. Ashish D. Jagarnath 4. Chettensingh Awotarsingh Kumaren 5. Kumaran Appavoo	NIL	NIL	4,93,24,324	4,93,24,324	10.73	
Total					5,03,24,324			

*Assuming all the Warrants shall be converted into Equity Shares of the Company.

All concerned are requested to read the above details in the place of Clause VII of Item No. 1 of the Explanatory Statement on page no. 09 of the NOTICE.

We regret the inconvenience caused to the Members and all other concerned in this regard.

Kindly note that this Corrigendum to the NOTICE is issued by order of the Board to all the Members of the Company and Stock Exchanges as well as others entitled thereto pursuant to section 101 of the Companies Act, 2013. Thus, the NOTICE shall always be read with this Corrigendum.

The Corrigendum to the NOTICE of the Extra-ordinary General Meeting is being uploaded at the Company's website viz www.marksanspharma.com. Please note that e-voting will commence from 9.00 a.m. on Tuesday, July 6, 2021 to 5.00 p.m. on Thursday, July 8, 2021.

For Marksans Pharma Limited
 Harshavardhan Panigrahi
 Company Secretary

Date : 30th June, 2021
 Place : Mumbai

ALKA INDIA LIMITED
 CIN: L99999MH1993PLC168521 | GST No.: 27AABCA6702F122
 Regd. Office: Unit No. 102, 1st Floor, Morya Landmark II, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.
 Tel. No.: 022 - 4972 0369 | website: www.alkaindia.in | Email Id: alkaindia@gmail.com

Statement of Standalone Audited Results for the Year ended 31st March, 2021

(₹ In Lakh)

S. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended		
		31/03/2021 (Unaudited)	31/12/2020 (Unaudited)	31/03/2020 (Audited)	31/03/2021 (Audited)	31/03/2020 (Audited)	
I	Revenue from Operations	-	-	-	-	-	
II	Other income	(0.00)	-	-	-	11.02	
III	Total Income (H+I)	(0.00)	-	-	-	11.02	
IV	Expenses						
	Cost of Materials consumed	-	-	-	-	-	
	Purchase of stock-in-trade	-	-	-	-	-	
	Changes in inventories of finished goods, Stock-in-Trade and Work-in-progress	-	-	-	-	-	
	Employee benefits expense	(0.00)	0.30	1.20	1.35	5.34	
	Finance costs	-	-	-	-	0.16	
	Depreciation and amortisation expense	-	-				

